

October 4, 2022

Corporate Relationship Department **BSE Limited** Pheeroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort,

Mumbai 400 001

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No.- 'C' Block, G Block

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai – 400 051

Scrip Code: 531595 Scrip Code: CGCL

Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 (the "Listing Regulations")

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of Listing Regulations, please find enclosed copies of the advertisement published with regards to proposed transfer of shares to Investor Education and Protection Fund Account (IEPF) pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder.

The Advertisement was published in the following newspapers today, i.e., October 04, 2022:

"Business Standard" (English) and i.

ii. "Mumbai Lakshadeep" (Marathi)

You are requested to kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully, for Capri Global Capital Limited

Yashesh Bhatt Company Secretary Membership No.: A20491

Encl.: a/a

Bomb scare on Iran-China flight: IAF scrambles jets

Lands safely in Guangzhou after pilot refuses to divert to Jaipur or Chandigarh

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 3 October

he Indian Air Force on Monday said it scrambled its fighter jets after receiving information of a bomb scare on a China-bound Iranian civilian plane that was flying over Indian airspace.

An intimation was received of the bomb scare on an airline bearing Iranian registration, when it was transiting through Indian airspace, the IAF said, adding the plane was offered the option to land at Jaipur or Chandigarh but the pilots refused to divert.

According to ATC sources, the Mahan Air flight W581 was on its way from Tehran to Guangzhou in China when an alert was triggered.

"IAF fighter aircraft were scrambled, which followed the aircraft at a safe distance. The aircraft was offered the option to land at Jaipur and then, at Chandigarh. However, the pilot declared his unwillingness to divert to either of the two airports

"After a while, intimation was received from Tehran to disregard the bomb scare, following which, the aircraft continued

on its journey towards its final destination." it said.

Sources said the IAF was informed about the bomb scare by the Delhi ATC and then, Sukhoi aircraft were scrambled by the IAF. It is learnt that the IAF scrambled Sukhoi aircraft from its bases in Punjab and Rajasthan.

quoting a statement from THE BOMB ALERT Mahan Air, reported that

the flight landed safely. The news agency said statement was released in reaction to the regarding news

bomb threat. "As soon as the pilot was alerted about the possibility of a bomb attack, he informed the control tower and requested an emergency landing in

India," it said and added that such reports seem to be aimed at disturbing security and mental peace.

Meanwhile, a senior Delhi Police officer said they received a call about the bomb scare on an Iran-China flight from authorities as also the total number of the Air Traffic Control but soon they were people on board the plane.

informed by the ATC that the flight was not landing in Delhi.

The IAF also said that all actions were taken by the force as per the laid down procedure, jointly with the Ministry of Civil Aviation (MoCA) and Bureau of Civil Aviation Security (BCAS).

It is learnt that the ATC at Delhi airport Later, Iranian news agency IRNA, remained in contact with the IAF when the aircraft was in Indian air-

> People familiar with the development said the Delhi ATC received inputs from the Lahore ATC that there was a bomb threat on the Mahan Air flight. Subsequently, the Delhi ATC informed the pilots but they

> As the aircraft did not follow the suggestion, laid down operational procedures were put into action, they added.

According to the flight tracking website Flightaware.com, flight W581 is being operated with an Airbus 340-600 aircraft. There is no official statement so far on the incident from the civil aviation

decided to fly on.

Capri Global Capital Limited

Regd. office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 | Tel: 91 22 43548200; Fax: 91 22 40888170

NOTICE

NOTICE is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time (Rules).

As per the existing provisions of the Companies Act, 2013 the unpaid / unclaimed dividen for the Financial Year 2014 -15 is transferred to Investors Education and Protection Fund Authority (IEPF) in view of the reason that the period of seven years has since elapsed after the said dividend was declared and paid and was remaining unclaimed

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 all shares, in respect of which the dividends are not claimed / paid for the period of sever consecutive years have to be transferred to the IEPF. Hence, all the underlying shares in respect of which dividend for the Financial Year 2014 -15 was not claimed / paid for the seven consecutive years have to be transferred to IEPF.

Shareholders who have not claimed their dividend for the financial year 2015-16 and onwards can write to our Registrar & Transfer Agent at M/s. Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 on or before October 10, 2022 for making a valid claim for the unclaimed dividends. In case no valid claim is received, the shares in respect of which the dividends are lying unclaimed /unpair will be transferred to IEPF Authority on or before October 13, 2022.

The Company has sent individual notices through Speed post to the last available addresses of the shareholder(s) whose dividend for the Financial Year 2014 -15 was lying unclaimed for the last seven consecutive years.

Further, in terms of Rule 6(3) of the Investors Education and Protection Fund Authorit (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the statement containing the details of name, address, folio number/demat account number and number of shares due for transfer is made available on the website of the Company: www.capriloans.in

In case the concerned shareholder wish to claim the shares after transfer to IEPF Authority, a separate application is to be made to the IEPE Authority in form IEPE - 5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

Yashesh Bhatt Company Secretary Membership No.: A2049



SUPPLIERS INVITED

We wish to procure various packaging materials for milk & milk products e.g. Injection & Blow Molded, Thermoformed items, Plastic Crates, Flexible laminates, nylon barrier Ghee Film, LDPE Liner & Shrink Film

Aluminum Foil, BOPP Tape, Printed PVC shrink sleeves, Printed HDPE PL & Multiwall Paper bags, mono / ceka / Refill Cartons, Corrugated Box, Tin Containers, MS/Plastic Barrel, Injection Moulded Plastic Pallet, Hand

Pallet Truck, Glass bottle, Crown/Cap, Wooden Stick & spoon, Metal lug caps, VPP etc

Various other items e.g. Annatto Butter Colour, Vitamins, Dahi Culture,

Biscuit cone with wrapper, Butterscotch Chikki, Flavour, Colour & Stabilizers

for Dairy Products, DCP & Mineral Mixture, Furnace Oil, Milking Machine,

Bulk Milk Cooler, Automatic Milk Collection System, Aluminum & SS milk

Cans, POP materials, Gunny Bag, Veterinary Medicines, First Aid / Surgical

items for veterinary application, Liquid Nitrogen & LN2 containers, Wheat,

Cattle Feed Raw Materials & Ingredients like DORB, Maize, Guar meal,

Rapeseed, R.P. Fine, Raw Rice Bran, Mycotoxin Binder, Analytical Lab equipment for food & feed analysis, Cleaning & Sanitizing Chemicals etc. &

various refrigeration equipments e.g. Deep freezer, Cold Room, Visi cooler,

Reputed suppliers (having in-house production facility) interested in

supplying the above said items may please visit our website

www.amul.com/B2B/GCMMF - Vendor Registration Form - and send us the

Milk Coolers, Push Cart with Eutectic Deep Freezer etc. also required.

For any query, please write to us at purchase@amul.coop

hard copy duly filled in all respect.

Take steps to plug skill gap in auto sector: House panel to ministry

New Delhi, 3 October

A Parliamentary standing committee has asked the skill ministry to undertake special projects for the automotive sector to bridge the mammoth skill gap that exists in

The committee on labour, textiles and skill development, while examining the implementation of skill ministry's flagship skill development scheme Pradhan Mantri

that the automotive sector has

a mammoth skill gap period 2019-26.

Around Sectoral of 37 SSCs have com- period 2019-26 pleted the Skill Gap

of completion of their study", report has also noted.

(PMKVY), was informed by the the house panel was informed skill ministry earlier this year by the Skill Ministry.

of 29 million for the **The ministry has** said that the 18 automotive sector Skill has a skill gap of Councils (SSCs) out 29 million for the

Study to ascertain the kind of automotive sector to be

The committee also asked

WAS TRIGGERED

BY THE DELHI ATC,

AND THEN THE IAF

SAID ALL ACTIONS

ACCORDANCE WITH

THE PROCEDURES

WERE TAKEN BY

THE FORCE IN

AIRCRAFT, IAF

SCRAMBLED SUKHO

for the industry to be brought on board to bridge this huge gap in the sector. "It would also be appropriate for

skills available in different sec-brought on board to ensure tors and what kind of jobs will that the special projects can be created in the future. address their specific require-"Other SSCs are in the process ments", the house panel in its

followed by apparels (skill gap: 8.6 million), management (6.5 million) and furniture & fittings (4.41 million), whereas the aerospace and aviation sector has the lowest skill gap

at 67,000 followed by hydrocarbon (200,000), water management companies of the (339,000) and life sciences (820,000).

SSCs are set up as autonomous industry-led bodies by National Skill Development Corporation

ACCENT REGION

UTTAR PRADESH

Merchandise exports surge 32% to ₹60K cr

Despite weak economic sentiment in key international markets, the Uttar Pradesh merchandise exports have surged 32 per cent year-on-year to ₹60,578 crore during the April-July 2022 period.

The state exported goods worth ₹45,861 crore during April-July 2021.

"Uttar Pradesh is ahead of some major states, including Andhra Pradesh, Haryana, West Bengal, and Odisha, in terms of growth in exports even as the corresponding growth rate of eight Indian states even went negative," a government spokesperson said.

The states that saw their exports nosedive into a negative territory include Nagaland, Uttarakhand, Tripura, Mizoram, Manipur, Jharkhand, etc.

Uttar Pradesh registered an upswing in exports of an array of labour-intensive segments, such as electrical machinery/equipment, meat, textiles, footwear, vehicles/auto parts, etc.

The electrical machinery/equipment segment grew nearly 90 per cent with shipments jumping to ₹13,606 crore in the April-July 2022 from ₹7,202 crore in the vear-ago period.

Meanwhile, the UP government is targeting to increase merchandise exports from the current level of ₹1.56 trillion to ₹3 trillion in the next three years.



The micro, small, and medium enterprises (MSME) sector contributes the maximum of more than 70 per cent to the UP export basket.

The state has witnessed a surge in shipments, especially after the government implemented its flagship One District One Product scheme, which is aimed at reviving the indigenous industries through financial infusion, capacity building and marketing support.

Now, the state is developing each of its 75 districts as export hubs to provide impetus to shipments. Of the 50 pan-Indian districts selected by the Centre to develop as model export hubs under a pilot project, six belong to UP, namely Moradabad, Kanpur, Varanasi, Bhadohi, Agra, and Gautam Buddha Nagar (Noida).

Moreover, the UP government is striving for import substitution to bolster the domestic industries and create job opportunities.

RAJASTHAN MoUs, Lols worth ₹10.4 trn signed ahead of summit

The Rajasthan government has signed 4,192 memoranda of understanding (MoUs) and letters of intent (LoIs) worth ₹10.44 trillion ahead of Invest Rajasthan Summit scheduled to be held on October 7-8. Of the total, 520 MoUs/LoIs have been implemented and 1,160 are in various stages of implementation.

Around 3,000 participants from India and abroad are likely to participate in two-day summit. The theme of this year's summit is 'Committed-Delivered', Chief Minister Ashok Gehlot said on Monday. The Confederation of Indian Industry has been appointed as the national partner for organising the summit.

The CM said road shows were organised at international, national and state levels between November 2021 and September 2022. Energy sector has emerged as the main investment sector with 57 per cent of the proposed being implemented. The eminent dignitaries who will grace the summit include LN Mittal (ArcelorMittal Group), Gautam Adani (Adani Group), CK Birla (CK Birla Group), Puneet Chatwal (Indian Hotels Company), Praveer Sinha (Tata Power Company), Kamal Bali (Bolyo Group), Aiav Shriram (DCM Shriram), Anil Agarwal (Vedanta Group), B. Santhanam (St. Gobain), and Sanjeev Puri (ITC).

HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Ahura Centre, B Wing, First Floor, 82, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel : +91 22 66917000 Fax: +91 22 66917001 Email: hindalco@adityabirla.com, Website: www.hindalco.com & www.adityabirla.com CIN No. L27020MH1958PLC011238

NOTICE REGARDING LOST SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that following Share Certificates have been Reported Lost and Shareholders/Legal Heirs have

FOLIO NO.	NAME OF THE SHAREHOLDER	CERTIFICATE NO(S)	DIST NO(S)	NO OF Shares
HB054240	UPENDRA C SHAH(DC), SONAL UPENDRA SHAH	HS044387	117587131-117591460	4330
HB054241	SONAL UPENDRA SHAH, UPENDRA C SHAH(DC)	HS044388	117591461-117595790	4330

By Order of the Board of Directors

Place · Mumbai Date: 03-10-2022

President & Company Secretary

quast®

Change in Risk-o-meter

quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 14/2022

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/ P/2020/197 dated October 5, 2020 the

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of quant Mutual Fund

Risk-o-meter of the following Scheme of quant Mutual Fund is revised as under: **Scheme Name**

Risk-o-meter

quant Liquid Fund



The above Risk-o-meter is based on evaluation of risk level of Schemes' portfolio as on September 30, 2022. The Risk-o-meter will be reviewed on a monthly basis and Notice-cum-Addendum about the changes, if any, will be issued. All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Schemes will remain

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Schemes read with the addenda issued

For quant Money Managers Limited Sd/-

Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

CHHATTISGARH

Millets for mid-day meals likely soon

Raipur, 3 October

The Chhattisgarh government is planning to serve millets in mid-day meals and in state-run ashrams, given its high nutrition value.

"Chief Minister Bhupesh Baghel has called for an action plan to include millets in the state's ashrams and midday meals. This is considering the effective role of millets (Kodo, Kutki and Ragi) in controlling malnutrition," a state government spokesperson said.

Baghel also called for preparing an action plan for promoting millet-based industries after discussing with the departments concerned. Baghel sought

inclusion of malnourished children and anaemic women in the action plan of the Chhattisgarh Millet Mission. The officials said Chhattisgarh was

the only state in the country that had fixed the minimum support price (MSP) for Kodo, Kutki, and Ragi, and ensured procurement through state-run centres.

In addition, an input subsidy of ₹9,000 per acre is also being provided to millet farmers by including these crops under the purview of Rajiv Gandhi Kisan Nyay Yojana. The area under cultivation of millets in the state has increased from 69,000 hectares to 188,000 hectares.

Under the Chhattisgarh Millet Mission, a target has also been set to increase the productivity of millets from 4.5 quintals per acre to 9 quintals per acre, doubling the per acre yield. Chhattisgarh was honoured as the

best-emerging state for the promotion of millets during the 'Poshak Annai Award-2022' organised by the Indian Institute of Millet Research, Hyderabad, and Union ministry of agriculture in Hyderabad recently. In the state, millets are being procured by women self-help groups working under State Minor Forest Produce Cooperative Federation in local procurement centres at support price. Around 12,000 collectors are active in

the state. The collected millets are then sent to Van Dhan Vikas Kendras where women SHGs have to perform quality checks and send it for storage.











Place : Mumbai

Date: 03.10.2022







जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की." राष्ट्रीय सम्राट सेना पक्ष ह्या नावाने एक राजकीय पक्ष नोंदणीकृत होण्याचे प्रतिक्षेत आहे सदर पक्षाचे कार्यालय घर क्रमांक 3115, संजय गांधी नगर, दिघा, ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-400708 ह्या ठिकाणी आहे. सदर प्रक्षाने जन प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम २९-क चे अंतर्गत राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकरण करण्यासाठी भारत निवडण्क आयोग, नवी दिल्ली यांचेकडे अर्ज दाखल केलेला आहे. सदर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नांव व पदनाम खाली देण्यात आले आहे

1) सभापती / अध्यक्ष: श्री. निर्मल किसन सिंग पत्ता: घर क्रमांक 3115, संजय गांधी नगर, दिघा,नवी मुंबई, ऐरोली, ठाणे, महाराष्ट्र-400 708 2) महासचिव / सचिव: श्री. निरंजन भीम सामंतो खोली क्रमांक ३०९, इमारत क्रमांक १६/बी नटवर पारीख कंपाउंड जी. एम. लिंक रोड, गोवंडी, इंडियन ऑइल नगरजवळ, शिवाजी नगर, मुंबई-४०० ०४३ 3) कोषाध्यक्ष : श्री. सुशीलकुमार शारदाप्रसाद पांडे पत्ता: संजय गांधी नगर, दिघा, नवी मुंबई, समोर. P&G

कंपनी, ठाणे, महाराष्ट्-400 708. जर कोणत्याही व्यक्तीस "राष्टीय सम्राट सेना पक्ष" ह्या पक्षाचे नोंदणीकरण होण्यास काही हरकत असल्यास त्याने त्याबाबतची सविस्तर कारणे सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून ३० दिवसांचे आत सचिव (राजनैतिक पक्ष), भारत निवडणुक आयोग निवडण्क भवने, अशोक रोर्ड, नवी दिल्ली - ११०००१ यांचेकर्डे पाठवावीत.

जाहीर सूचना

श्री. गंभीर सिंग पनवार हे दी वसंत ओयासिस वेरोनिका रोजाबेल इबॉनी को-ऑप. हौसिंग सोसायटी **लिमिटेड**, पत्ता- रोजाबेल-१४०५, व्हीओ व्हीआरई कोहौमोलि मकवाना गेड अंधेरी (पर्व) मरोल मुंबई-४०००५९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि -प्रोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.रोझाबेल-१४०५ चे धारक आहेत. यांचे ८ मे, २०२२ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून महिन्यांच्या कालावधीत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा / आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनस त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्य देवशी स.१०.०० ते सायं.७.०० पर्यंत उपलब्ध आहेत च्या वतीने व करिता

दी वसंत ओयासिस वेरोनिका रोजाबेल इबॉनी को ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटे ठिकाण: मरोळ, मुंबई-५९[े] (सचिव) (अध्यक्ष)

जाहीर नोटिस

माझे अशिल श्री. जयशंकर वीर**णा** शेट्टी, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत श्री. शिवाजी दादासाहेब माने यांना वितरण झालेले मूळ अलॉटमेंट लेटर हे माझे अशिलाच्या हातुन हरवले/गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रा चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी नोंदविली आहे. तकार क्र. ३६२४०/२०२२.

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला गपडल्यास किंवा मिलकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. दावा अधिकार वारसाहक्क विकी गहाण बोजा बक्षिस, भाडेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा. करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २०, अनिता सोसायटी सेक्टर ६, आरएससी रोड-५२, चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. दावा अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी

मिळकतीचा तपशिल रूम. नं. डी-०३, चारकोप (१) कादंबरी सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६०९, सेक्टर

६, रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्ट अप, गांवः कांदिवली, तालुका : बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा. श्री. नितेश दि.आचरेकर

दिनांक: ०४/१०/२०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) लता हेमंत सेठ, (२) अविचल हेमंत सेठ यांचे निवासी फ्लॅट क्र.१३०१ क्षेत्रफळ ८९.६३ चौ.मी. रेरा कार्पेट क्षेत्र. १३वा मजला, ए विंग (सदर फ्लॅट), आनंदा रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत तसेच १ (एक) कार पार्किंग जागा (सदर कार पार्किंग जागा), कस्तुर पार्क २४वा टी.पी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ या जागेतील त्यांचे अधिकार, हक व हित याबाबत अधिकाराची मी चौकशी करीत

अंकित हेमंत सेठ (मुक्तकर्ता) आणि (१) लता हेमंत सेठ व (२) अविचल हेमंत सेठ (प्राप्तकर्ते) यांच्या दरम्यान झालेला दिनांक ८ जुलै, २०२० रोजीचे मुक्तता करारनामानुसार मुक्तकर्त्यांनी सदर फ्लॅट व सदर कार पार्किंग जागेतील मधील त्यांचे १/३वे अविभाजीत हिस्सा, अधिकार, हक्क, हित व लाभ संयुक्त मालक म्हणून सामायिक शेअर्सने दोन्ही प्राप्तकर्त्यांच्या नावे मुक्त केले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व सदर कार पार्किंग जागा किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक, पारिवारीक व्यवस्थाप, बक्षीस, करारनामा, कंत्राट, तारण (सामायिक किंवा अन्य), परिरक्षा, मृत्युपत्र, ताबा, भागिदारी, संयुक्त भागिदारी करारनामा, विकास अधिकार, भाडेपट्टा, जप्ती, लिस पेन्डन्स, अधिभार, कर्ज, हमी, भत्ते किंवा अन्य कोणत्याही कायदा, न्यायाधिकरण महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे दिलेले आदेश किंवा प्रदानता, हुकूमनामा किंवा जप्ती आदेश किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांन फ्लॅट क्र.१६०४, रहेजा टीपको हाईटस्, टॉवर ३, पासपोर्ट कार्यालयाजवळ, राणी सती मार्ग, मंबई-४०००९७ येथे सदर सचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॅट व सदर कार पार्किंग जागेबाबत आमच्या अशिलांचे अधिकार स्पष्ट, बाजारभाव योग्य व सर्व अधिभारापासून मुक्त असल्याचे समजले जाईल.

आज दिनांकीत ४ ऑक्टोबर, २०२२ वकील प्रियांका शाह दिनांक: ०४ ऑक्टोबर, २०२२ जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती अनुराधा शिवराम दळवी यांच्या नार असलेले फ्लॅट क्र.बी/१८, दीपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, मालविया रोड, विलेपाले (पुर्व), मुंबई-४०००५७ या जागेबाबत रु.५०/- प्रत्येकीचे शेअर्स क्रमांक ९१ ते ९५ तसेच सदस्यत नोंदणी क्र.१९ धारक ८ नोव्हेंबर, १९८८ रोजीचे भागप्रमाणपत्र अ.क्र.१९ हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि असे की, सोसायटीकडे खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज प्राप्त झाला आहे. जर कोणा व्यक्तीस दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास काही आक्षेप असल्यास त्यानी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसार कळवावे. सदर भागप्रमाणपत्र फ्लॅट समोर कर्ज घेण्यासाठी कुठेही तारण ठेवलेले नाही

लक्ष्मण राजाराम तावड ए/९०२, रुस्तमजी रेसिडेन्सी, जयवंत सावंत रोड, आज दिनांकीत ४ ऑक्टोबर, २०२२ कलेक्टर्स कार्यालया समोर, दिहसर (पश्चिम), मुंबई-४०००६८

CAPRI

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ नोंदणीकृत कार्यालयः ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दरः:**९१-२२-४३५४८२००, **फॅक्सः**९१-२२-४०८८८९७०, ई-मेल:complaince.officer@capriglobal.in, वेबसाईट:www.caprigloans.in

वेळोवेळी सुधारितप्रमाणे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ च्या नियम ६ नुसार कंपनीच्या भागधारकांना सूचन

कंपनी कायदा २०९३ च्या नियमानुसार सदर लाभांश घोषित झाल्यानंतर भागधारकाद्वारे मागील ए नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास वित्तीय वर्ष २०१४-२०१५ करिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी खाते (आयईपीएफ) यात हस्तांरीत केले जाईल.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, त्यानुसार ७ सलग वर्षाकरिता देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश आयईपीएफमध्ये हस्तांतरीत केले जातील म्हणून सर्व शेअर्स जे सन २०१४-२०१५ पासून ७ सलग वर्षेकरिता दिलेले नाही/दावा केलेले नाही असे लाभांश आयईपीएफमध्ये हस्तांतरीत केले जातील.

ज्या भागधारकांनी वित्तीय वर्ष २०१५-२०१६ आणि त्यापुढे लाभांशावर दावा केलेला नाही त्यांनी आमचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी१०१ २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ यांच्याकडे १० ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापुर्वी दावा न केलेल्या लाभांशाकरिता वैध दावा करावा. जर वैध दावा प्राप्त झाल्यास १३ ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापर्वी दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश संदर्भातील शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केले जातील.

कंपनीने ज्या भागधारकांचे २०१४-२०१५ पासून अंतिम ७ सलग वर्षे लाभांशावर दावा केलेल नाही त्यांच्या उपलब्ध पत्त्यावर वैयक्तीक सूचना पाठवून लाभांशावर दावा करण्यात सल्ला दिलेल

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ चे नियम ६(३) नुसार नाव, फोलिओ क्र./डिमॅट खाते क्रमांक व शेअर्सची संख्या असे समाविष्ट तपशिल कंपनीच्या <u>www.caprigloans.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकास आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणानंतर शेअर्सवर दावा करावयाचा असल्यास त्यांनी नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयर्डपीएफ-५ नमन्यात आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे वेगळा अर्ज करावा आणि ते आयईपीएफच्या <u>www.iepf.gov.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरिता

यशेष भट्ट कंपनी सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: ०३ ऑक्टोबर, २०२२ सदस्यत्व क्र.:ए२०४९१

A JM FINANCIAL

सही/-

जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

(पूर्वीची जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड) सीआयएन : यु६७९९०एमएच२००७पीएलसी१७४२८७ नोंदणीकृत कार्यालय : ७वा मजला, सीनजीं, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रमादेवी, मुंबई-४०००२५. प्राधिकृत अधिकारी: निरव पारेख, ई-मेल: Nirav.Parekh@jmfl.com, मोबाईल:+९१-९८६९३०००२५, दूरध्वनी:+०२२-६२२४१६९७, वेबसाईट: www.jmfinancialrc.com

(नियम ८(६) आणि नियम ६(२) ची तरतूद पहा) स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्तांच्या विक्रीसाठी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८(६) व ६(२) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचन

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार **मे. शेखावती पॉली-यार्न लिमिटेड (कर्जदार**) **तारणकर्ता)** आणि **श्री. मुकेश आर. रुईया** व **श्री. रामनिरंजन एन. रुईया (जामिनदार)** यांना सूचन देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकारीद्वारे ताबा घेण्यात आलेल्या मालमत्तेर्च **जेएमएफएआरसी-टेक्स्टाईल गामा-आय-ट्रस्ट (प्रतिभूत धनको)** यांचे विश्वस्त म्हणून त्यांच्य क्षमतेत कार्यरत जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्याकडे तारण असलेल्या खाली नमुद स्थावर मालमत्तेची ७ **नोव्हेंबर, २०२२** रोजी **जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे व जसे ज्या ठिकाणी आहे त्या आधारावर** खालील मालमत्ता अनक्रमांक १ ते ३ समी प्रतिभुत धनको (स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे करारनामित कर्जाकरिता) यांना देय दिनांक १६ डिसेंबर २०९८ रोजी रक्कम **रु.२१२,४७,९३,३२८.१९ (रुपये दोनशे बारा कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याण्ण** हजार तिनशे अञ्चावीस आणि पैसे एकोणीस फक्त) आणि खालील मालमत्ता अनुक्रमांक २ व : समोर प्रतिभुत धनको (ॲक्सिस बँक लिमिटेडद्वारे करारनामित कर्जाकरिता) यांना देय दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी देय रक्कम रु.२९,७६,५१,४९४/- (रुपये एकोणतीस कोटी शहात्तर लाख एकावन्न हजार चारशे चौऱ्याण्णव फक्त) तसेच त्यावरील व्याज व शुल्कासह रक्कम कर्जदार व जामिनदार यांच्याकडून वसुलीकरिता विक्री केली जाईल.

आरक्षित

इसारा

आरक्षित मुल्य व इसारा रक्कम तपशील खालीलप्रमाणे: प्रतिभृत स्थावर व जंगम मालमत्तेचे

क्र.	वर्णन	मुल्य (रु.)	रक्कम (रु.)
٩	कार्यालय क्र.११०२ (कार्पेट क्षेत्र ७१.५० चौ.मी.) व ११०३ (कार्पेट क्षेत्र १९५.२९ चौ.मी.), एक्सप्रेस झोन, ए विंग, पश्चिम द्भुतगती महामार्ग, गाव दिंडोशी, गोरेगाव (पुवी), मुंबई, सीटीएस क्र.१बी/२, १बी/३, १बी/४, १बी/५, गाव दिंडोशी, गाव मालाड व दिंडोशी, नोंदणी उपजिल्हा वांद्रे, जिल्हा मुंबई उपनगर.	रू. ३,०७,००,०००/- (रुपये तीन कोटी सात लाख फक्त)	रू. ३०,७०,०००/- (रुपये तीस लाख सत्तर हजार फक्त)
α	जमीन क्षेत्रफळ ३००० चौ.मी., प्लॉट क्र.४४, गर्व्हमेंट इंडस्ट्रीयल इस्टेट, मसत, महसूल सर्व्हें क्र.१७३/भाग, गाव मर्यादा सामंतवणीं, तालुका दादर व नगर हवेली, नोंदणी जिल्हा दादरा व नगर हवेली व उपजिल्हा सिल्वासा तसेच त्यावर बांधण्यात आलेली/येणारे संरचना आणि चतुसिम खालीलप्रमाणे आहे. पूर्वेकडे किंचा दिशेने: प्लॉट क्र.२६, पश्चिमेकडे किंचा दिशेने: १५.० रुंद रस्ता. योथे असलेली सर्व यंत्र सामग्री, यंत्र उपकरणे, साहित्य व उपसाधने आणि अन्य जंगम मालमत्ता, 'मांडर व यंत्र सामग्रीचे सुटे माग, विद्युत व अन्य जोडणी फर्निचर, फिक्स्चर फिटिंग, एअर कंडिशनर, वाहने, ट्रॉली, ऑफिस उपकरणे आणि इतर जंगम वस्तू दोन्ही विद्यमान व मावी असे जे स्थापित किंवा कर्जदाराच्या फंक्टरी, जागा व गोदामातील वस्तू, प्लॉट क्र.४४, मसत, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथील केंद्रशासित प्रदेशात असलेली जागा किंवा अन्यत्र जे कर्जदाराच्या आदेशाने अन्य पक्षकाराद्वारे घारण किंवा कर्जदाराच्या तांह्यात किंवा नियंत्रणात असलेल्या अन्य वस्तू	रु. ४,३३,००,०००/– (रुपये चार कोटी तेहतीस लाख फक्त)	रु. ४३,३०,०००/– (रुपये त्रेचाळीस लाख तीस हजार फक्त)
3	बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.१८५/१, क्षेत्रफळ ४७९०० चौ.मी.,	₹7.	₹7.
	गाव नरोली, सिल्वासा, दादरा व नगर हवेली तसेच त्यावर बांधलेले किंवा बांधण्यात येणारे संरचना, तळमजला, प्रोजेक्ट	८७,००,००,०००/- (रुपये सत्त्याऐंशी	८,७०,००,०००/- (रुपये आठ कोटी

बांधलेले किंवा बांधण्यात येणारे संरचना, तळमजला, प्रोजेक्ट फेज १ व संपुर्ण कार्यालय इमारत आणि १० टेक्स्टनसिंग मशिनरी जे स्थापित आहेत आणि चतुसिमा खालीलप्रमाणे उत्तरेकडे किंवा दिशेने: सर्व्हे क्र.१८४/१,२ आणि ३ दक्षिणेकडे किंवा दिशेने: कालवा, पूर्वेकडे किंवा दिशेने: कालवा, **पश्चिमेकडे किंवा दिशेने:** सर्व्हे क्र.१८७ आणि . बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.१८५/१, क्षेत्रफळ ४७९०० चौ.मी.

गाव नरोली, सिल्वासा, दादरा व नगर हवेली तसेच त्याव बांधलेले किंवा बांधण्यात येणारे संरचना, १ला व २रा नजला, प्रोजेक्ट फेज १ व मशिनरी जे स्थापित आहेत आणि प्रोजेक्ट फेज २ च्या तळमजल्यावर स्थापित यंत्र व सामग्री आणि चतुसिमा खालीलप्रमाणेः **उत्तरेकडे किंवा** दिशेने: सर्व्हें क्र.१८४/१,२ आणि ३, दक्षिणेकडे किंवा दिशेने: कालवा, पूर्वेकडे किंवा दिशेने: कालवा, पश्चिमेकडे किंवा दिशेने: सर्व्हें क्र.१८७ आणि १८८.

येथे असलेली सर्व यंत्र व सामग्री, यंत्र उपकरणे, साहित्य व उपसाधने आणि अन्य जंगम मालमत्ता. भांडार व यंत्र सामग्रीचे सुटे भाग, विद्युत व अन्य जोडणी फर्निचर, उपकरणे आणि इतर जंगम वस्त दोन्ही विद्यमान व भावी असे जे स्थापित किंवा नाही आणि सुटे किंवा भांडर केलेले किंवा स्थापित किंवा कर्जदाराच्या फॅक्टरी, जागा व गोदामातील वस्तु, प्लॉट क्र.१८५/१, नरोली, सिल्वासा दादरा आणि नगर हवेली येथील केंद्रशासित प्रदेशात असलेली . . जागा किंवा अन्यत्र जे कर्जदाराच्या आदेशाने अन्य पक्षकाराद्वारे धारण किंवा दैनंदिन व्यवसायात दिलेले किंवा कर्जदाराच्या ताब्यात किंवा नियंत्रणात असलेल्या अन्य वस्तू.

(टीप: वरील मालमत्तेची मालकी कर्जदार/गहाणदार यांच्या मालकीची आहे/भाडेपट्टीवर घेतली आहे) ज्ञात अधिभार, काही असल्यास: प्रतिभुत धनकोकडे ज्ञात नाही.

निरीक्षणाची तारीख: अनुक्रमांक १ मधील मालमत्ता – १८ ऑक्टोबर, २०२२ द्पारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत.

अनुक्रमांक २ मधील मालमत्ता – १९ ऑक्टोबर, २०२२ सकाळी १०.०० ते द्पारी ०१.०० पर्यंत अनुक्रमांक ३ मधील मालमत्ता – १९ ऑक्टोबर, २०२२ द्पारी ०२.०० ते ०५.०० पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ०४ नोव्हेंबर ,२०२२ संध्याकाळी ६ वाजेपूर्वी. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया प्रतिभुत धनकोंच्या वेबसाइटवर प्रदान केलेल्या लिंकच संदर्भ घ्या, म्हणजे https://www.jmfinancialarc.com/assets-for-sale. इंग्रजी आणि अन्य स्थानिक भाषेच्या वृत्तपत्रात काही कोणत्याही दरम्यान विसंगती असल्यास इंग्रर्ज आवृत्ती अंतिम मानली जाईल.

> प्राधिकृत अधिकार्र जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (जेएमएफएआरसी-टेक्स्टाईल गामा-आय-ट्रस् यांचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत

PUBLIC NOTICE

IR. GULAB M. LADHANI jointly wit MR. HITESH G. LADHANI was the wner of **Flat No. 103**, Type-H, Building No. 15, Known As **"D B Ozone**" Situated At Western Express Highway Mira Bhayandar, Mira Road East Thane. MR. GULAB M. LADHANI Diec On 20/09/2022, Leaving Behind his (1) MRS. KAMLA G. LADHANI (WIFE 2) MR. HITESH G. LADHANI (SON CO-OWNER) (3) NEETA GULAE ADHANI (DAUGHTER) as the surviving legal heirs, upon the demise o he aforesaid owner, my client MRS KAMLA G. LADHANI, the wife of the deceased with the consent of th co-legal heirs intends to inherit the 50° undivided share in the said flat held b or persons having any claim or objection for transmitting the aforesaid flat in the name of my client may lodge the respective objections within 15 days from the date hereof failing with, the ransmission process would be ompleted.

Zaigam Rizvi, Advocate M/S Zaigam & Jamshe Office No. 5, 1St Floor Asmita Orient, Near Rassaz Mal Above CCD, Mira Road (East Date: 04/10/2022 lace: Mumbai



In Loving Memory of Mama, MRS. LILY **FRANCIS LAWRENCE** (Also called Lilia Lawrence)

on your 50th Death Anniversary Residence Room No. 1, Building No. 201, Batliwalla Building, Near Mazagaon Post office, Mazagaon, Mumbai- 400010.

From Loretta Lawrence, Late Hilda Kuruvilla, Grand Daughter: Susan Dianna Kuruvilla & All your Grand Children.

मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

मिथीला कार्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) (दिनांक २० जून, २०२२ रोजीच्या एनसीएलटी आदेशानुसार परिसमापन प्रक्रियेअंतर्गत कंपनी) कंपनीचे कार्यालयः प्लॉट क्र.ए३/ए४, हातकेश उद्योग, १ला मजला, हातकेश इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, मिर भाईंदर रोड, मिरा रोड, ठाणे–४०११०७.

अपतदारी व दिवाळखोरी सांकेतांक २०१६ अंतर्गत मालमत्तेची विक्री अर्ज करण्याची व दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख: १८ ऑक्टोबर, २०२२ निरीक्षण तारीखः १९ ऑक्टोबर, २०२२ ते २६ ऑक्टोबर, २०२२

वेळ: स.११ ते सायं.५.०० इरठे सादर करण्याची अंतिम तारीख: २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायं.५ वा. पुर्वी ई-लिलावाची तारीख व वेळ: २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी द.२.३० ते द.४.३०वा. (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह)

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई यांच्याद्वारे नियुक्त परिसमापकाद्वारे परिसमापन मालमत्तेचे भाग असलेले मिथीला कार्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) यांच्या मालकीच्या संपदा व मालमत्तेची विक्री. सदर विक्री खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे ई-लिलाव माध्यमात्

https://www.eauctions.co.in मार्फत केली जाईल. विक्रीकरिता संपदा व मार्लमत्तेचे मुळ वर्णनः ब्लॉक क्र. आरक्षित मुल्य/इरठे पत्ता/क्षेत्र . नवीन अ-नोंद कार + जुन्या मिथीला कार्स प्रा.लि रु.८९ लाख/ गपरलेल्या कार भानजी उद्योग नगर, पेणकर पाडा, रु.८.९ लाख २. कार सुटे भाग (यादी) मिरा रोड, महाराष्ट्र-४०११०७. रु.७.५ लाख/

रु.०.७५ लाख ई-लिलावाच्या नियम व अटी आणि मालमत्तेचे अन्य तपशील http://www.eauctions.co.in वेबसाईटव उपलोड केले आहे.

इच्छुक खरेदीदारांनी याबाबत सर्व तपशील पडताळावे आणि बोली सादर करावे ई-लिलाव संस्था (लिंकस्टार) च्या वतीने संपर्क व्यक्ती: श्री. दिक्षीत प्रजापती ई-मेल: admin@eauctions.co.in, मोबा.: +९१७८७४१३८२३७ परिसमापकाच्या वतीने संपर्क व्यक्ती: रोहन यादव, मोहम्मद आसिफ

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. I. Jayaram the joint owner along with Mr. I Satyanarayana of Flat No.B/702 Green Meadows Blidg.No.3 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivil (E), Mumbai 400 101, died on 11/08/2019 and his sister Mrs. Srinanda Vajja has claimed the share of the deceased and applied to the society.

to the society. We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and

claims/objections for transfer of shares and

interest of the deceased member in the capital,

property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above

the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the

capital/property of the society in such manne as is provided under the bye laws of the society

Dated on this 4th day of October 2022 a Mumbai

LEGAL REMEDIES
ADVOCATES, HIGH COURT
OFFICE NO.2, GROUND FLOOR,
SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1
PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E),
MUMBAI 4001
PHONE: 28460031

जाहीर सूचना

बी. मिश्रा यांचा मुलगा हे इंद्रायुध

को.हौ.सो.लि., ए-९/५, इंद्रायुध

कोहौसोलि., एम.जी. रोड, गोरेगाव

(प.), मुंबई-४००१०४ या सोसायटीचे

सदस्य व रहिवासी असून त्यांनी अनुक्रमांक

3×१ ते 3×५ धारक मळ भागप्रमाणपत्र क.६८

जर कोणा व्यक्तीम शेअर्मबाबत कोणताही

अधिभार, तारण, मालकीहक्क, भाडेपडा, बक्षीस

किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा

असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील

स्वाक्षरीकर्त्याकडे टाव्यांचे आवश्यक

दस्तावेजांसह खाली दिलेल्या पत्त्यावर सदर

सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत

कळवावेत. सदर १५ दिवसांत कोणताही आक्षेप

प्राप्त न झाल्यास ते त्याग केले आहेत असे

समजले जाईल आणि द्य्यम भागप्रमाणपत्र

भागप्रमाणपत्र रद्द ठरवले जाईल आणि जर

कोणी व्यक्ती मळ भागप्रमाणपत्रासह व्यवहार

करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या जोखिम.

मुल्य व परिणामावर करावा आणि त्या

व्यवहारास सोसायटी कोणत्याही प्रकारे जबाबदार

असणार नाही.

दिनांक: ०४.१०.२०२२

मंबई

वितरणाची प्रक्रिया सोसायटी सुरू करेल. द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणानंतर मुळ

हरवलेबाबत सोसायटीकडे कळविले आहे.

श्री. अशोक मिश्रा. स्वर्गीय श्री. श्रीनेत्र

ई-मेल आयडी: rohan@bkacompany.com. aasif@bhamaconsulting.com. मोबा.:+९१ ९८१९५९०८२१, ८२८२६२४१५६१ दिनांक: ०४.१०.२०२२

बिरेंद्र कुमार अग्रवाल, परिसमापक ठिकाण: मुंबई आयबीबीआय नोंदणी क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-००५६४/२०१७-२०१८/११०४०

LOST & FOUND

Milan Co-op Society. Bldg No 2/103. nave lost the original Allotment letter of my property Milan Co-op. Society, Bldg No 2/103, Sane Gurji Nagar, Goregaon (w), Mumbai 400104, which was in the name of Mr. John Machado and also the original transfer letter from Mr. John Machado to his wife Mrs. Alice John Machado. Anyone who finds it is requested to return back to us on the above address or call on 9892420098 7738868670

जाहीर सूचना सहकारी गृहनिर्माण संस्था दुय्यम भागप्रमाणपत्र

शिव पार्वती को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. चिंचोली बंदर रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४ हे याद्वारे फ्लॅट क्र.ए–७०४ बाबत रहिवासी सदस्या श्रीमती प्रिती एम. पटेल व श्री. मयुर एन. पटेल यांच्या नावे असलेले अनुक्रमांक २२६ ते २३० चे रु.१००/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स संदर्भात प्रमाणपत्र क्र.०४६ हरविले असल्याने त्या ऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणापर्वी १५ दिवसात दावा/आक्षेप मागवित आहेत. सोसायटी सचिवाकडे कळवावे.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४.१०.२०२२

च्या ततीने त करिता शिव पार्वती को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. अध्यक्ष/सचिव/खजिनदार

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **GREATER MUMBAI REGION. MUMBAI**

Dharamdaya Ayukta Bhavan, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400032.

PUBLIC NOTICE INQUIRY

Change Report No. ACC/V/3489 of 2022 Under section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950

Filed By: Hema Jayanth Suvarna In the matter of : "DEEN BANDHU SAMAJ TRUST" P.T.R. No. : E - 4713 (Mumbai)

All concerned having interest :-

Whereas Hema Jayanth Suvarna the Reporting Trustee above named has filed the above Change Report under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region, Mumbai Viz.

1) Whether the below property is the property of the trust and could be registered in the name of trust?

DESCRIPTION OF THE PROPERTY: Immovable Property

"Flat No. 210, Pushpa Bhuvan Co-operative Housing Society Ltd. Near Telephone Bhavan, Colaba, Bombay-400005.

Total cost Rs. 1,19,000/- (Rs. One Lac Nineteen Thousand only). This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region. Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this notice.

Given under my hand and seal of the Charity Commissioner Maharashtra State, Mumbai,

This 23rd day of the Month of September, 2022



Sd/-Superintendent- (J) Public Trust Registration office, Greater Mumbai Region, Mumbai

INDERGIRI FINANCE LIMITED

Corporate Identification Number (CIN): L65923MH1995PLC161968 Registered Office: Office No. 327, Goyal Trade Centre Near Sona Talkies, Shantivan Borivali East, Mumbai – 400 066, Maharashtra India; Contact Details: 022 28280515; Website: www.indergiri.com; Email Address: kishan1107@hotmail.com

[As per paragraph 64 of Master Direction - Non-Banking Financial Company - Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016 ("RBI Master Direction")]

ndergiri Securities Private Limited, Indergiri Share & Stock Brokers Private Limited, Manoo Finance & Investment Private Limited, Bagra Financial Services Private Limited, Kaizen Finance Private Limited, Pranoo Financial Services Private Limited, Mr. Beni Prasad Rauka, Mr. Kishan Radheshyam Sharma, Mrs. Sudha Kishan Sharma, Mrs. Neha K Sharma, Mr. L N Sharma, Mrs. Urmila Vishnu Rauka and Mr. Vishnu Prasad Rauka, (hereinafter collectively called as "Proposed Transferors" / "Existing Promoters") are holding 21,19,620 (Twenty-One Lakhs Nineteen Thousand Six Hundred Twenty) equity shares of Rs.10.00/- (Rupees Ten Only) ("Equity Shares") each of Indergiri Finance Limited (the "Company"), being a non-banking financial company registered with Reserve Bank of India ("RBI") since March 13, 2008 bearing registration number 'B-13.01893', having its registered office situated at Office No. 327, Goyal Trade Centre, Near Sona Talkies, Shantivan, Borivali East, Mumbai - 400 066, Maharashtra, India

The Proposed Transferors propose to sell their Equity shareholding, i.e., 20,69, 620 (Twenty- Lakhs Sixty Nine Thousand Six Hundred Twenty) Equity Shares (being 40.89% of the paid up share capital of the Company), and also transfer the ownership, control and management of the Company to Mr. Mohit Agarwal, Mr. Roshan Shah, Mr. Anand Tiwari and Mr. Shanker Venkata Wunnava (hereinafter referred to as "Proposed Transferees" / "New Promoters"), as the Proposed Transferors do not wish to continue with the ownership and management of the Company.

Proposed Transferees/ New Promoters

Mr. Mohit Agarwal, an Indian resident, aged 49 years, holding Director Identification Number (DIN) 08774184, is a seasoned senior level executive with over 20 years of experience in the financial services space including banking, insurance, technology; Mr. Shanker Venkata Wunnava, an Indian resident, aged 53 years, holding DIN 08561822, is an experienced senior level executive with history of working in the Financial Services Industry, and is skilled in banking, credit analysis, commercial banking, capital market and credit risk

Mr. Roshan Shah, a non-resident Indian, aged 37 years, holding DIN 08902193, has more than 10 years of experience in trade finance, credit and

Mr. Anand Tiwari, a non-resident Indian, aged 40 years, holding DIN 03008717, is a professional with 15 years of experience in international trade, risk management, credit insurance and finance

In accordance with applicable SEBI Regulations, the New Promoters had made an open offer to the public shareholders of the Company for 26% and in this regard, the public shareholders have tendered 4% shares under the open offe

Accordingly, the New Promoter propose to acquire, in aggregate, 44.89%* of the paid up share capital of the Company and intend to acquire the control, shareholding and management (as provided hereinbelow) of the Company;

Mr. Laxminarayan Sharma (Managing Director), Mr. Kishan Sharma (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (Non-Executive - Non Independent Director), Mr. Beni Prasad Rauka (No Resigning Directors"), being members of Board of Directors having control over the management of the Company, does not want to continue with the Company, and propose to resign from the directorship of the Company and that Mr. Mohit Agarwal, and Mr. Shanker Venkata Wunnava, are proposed to be appointed as the Executive Directors of the Company, and Mr. Roshan Shah as the Non-Executive Director of the Company (collectively referred to as "Proposed Directors");

Any person(s) including any creditor(s) or depositor(s) having any objection to the proposed change in ownership, control, and management of the Company may write to Indergini Finance Limited at its registered office situated at Office No. 327, Goyal Trade Centre Near Sona Talkies, Shantivan Borivali East, Mumbai - 400 066, Maharashtra India and also to the concerned Regional Office of the Department of Non-Banking Supervision Reserve Bank of India, at Mumbai within 30 (Thirty) days from the date of publication of this notice;

On expiry of the aforesaid period of 30 (Thirty) days, the Proposed Transferors will relinquish their complete ownership, control, and management of and over the Company and the new promoters, i.e., the Proposed Transferees, will take over the complete ownership, control and management of the Company and Proposed Directors will be appointed, subject to fulfilment of all regulatory formalities;

The above notice is being given in pursuant to the Paragraph 64 of the RBI Master Direction read with Reserve Bank of India's approval letter bearing reference number 'DoS CO.RSG.NO.S3700/02.13.001/2022-23' dated September 06, 2022, and other relevant regulations jointly by the Proposed Transferors, Proposed Transferors, Proposed Transferors, Proposed Directors and the Company. 10. Issued for and on behalf of Indergiri Finance Limited (Company) Indergiri Securities Private Limited, Indergiri Share & Stock Brokers Private Limited,

Manoo Finance & Investment Private Limited, Bagra Financial Services Private Limited, Kaizen Finance Private Limited, Pranoo Financial Services Private Limited, Mr. Beni Prasad Rauka, Mr. Kishan Radheshyam Sharma, Mrs. Sudha Kishan Sharma, Mrs. Neha K Sharma, Mrs. L N Sharma, Mrs. Urmila Vishnu Rauka and Mr. Vishnu Prasad Rauka, Ms. Poonam Kishan Sharma (Proposed Transferors / Resigning Directors mentioned above) and Mr. Mohit Agarwal, Mr. Roshan Shah, Mr. Anand Tiwari and Mr. Shanker Venkata Wunnava (Proposed Transferees/ Proposed Directors mentioned

1. A copy of this notice is also available on the Company's website at www.indergiri.com

*In addition to the existing 7,80,894 equity shares representing 15.43% held by Mr. Mohit Agarwal.

For Indergiri Finance Limited

Mr. Laxmi Narayan Sharma, Managing Director (DIN: 01731396) For Proposed Transferees/ New Promoters and Proposed Directors Mr. Mohit Agarwa

For Proposed Transferors/ Existing Promoters and Resigning Directors

DIN - 01168525

इंद्रायुध को.हौ.सो.लि.

सही / -

सचिव

Place: Mumbai

quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 14/2022

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of quant Mutual Fund Change in Risk-o-meter

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/ P/2020/197 dated October 5, 2020 the Risk-o-meter of the following Scheme of quant Mutual Fund is revised as under:

Scheme Name Risk-o-meter quant Liquid Fund

The above Risk-o-meter is based on evaluation of risk level of Schemes' portfolio as on September 30, 2022. The Risk-o-meter will be reviewed on a monthly basis and Notice-cum-Addendum about the changes, if any, will be issued All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Schemes will remain

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Schemes read with the addenda issued thereunder.

> For quant Money Managers Limited Sd/-

Authorised Signatory

Date: 03.10.2022 MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Place : Mumbai